

J-04

GOVERNMENT OF ODISHA
COMMERCE & TRANSPORT (TRANSPORT) DEPARTMENT

REQUEST FOR QUOTATION

HIRING OF TWIN ENGINE TURBO PROP AIRCRAFT ON WET LEASE BASIS FOR OFFICIAL USE OF STATE GOVERNMENT

Government of Odisha, Commerce & Transport (Transport) Department desires to hire a twin engine turbo prop aircraft (2 pilots + 6 passengers) for a period of **3 year** i.e. from **01.10.2024 to 30.09.2027** complying to all safety norms as prescribed by the DGCA from time to time for flying of VIPs like Governor, Chief Minister, Ministers and other dignitaries. The hired aircraft will be stationed at Bhubaneswar.

Eligible and interested aircraft operators may download the Request for Quotation (RFQ) document which contains the details of the requirement from the following website of Government of Odisha and submit their offer,

<https://tendersodisha.gov.in/nicgep/app> & <https://ct.odisha.gov.in/tenders>

Proposals complete in all respect should reach the undersigned latest by **05:00 PM on 03.09.2024**. Bids received after the above deadline shall be summarily rejected. The authority reserves the right to reject any or all the proposals without assigning any reason thereof.

Sd/-
Additional Secretary to Govt. & Director of Aviation, Commerce & Transport (Transport) Department Government of Odisha

I&PR No. 38001/11/0003/24-25

IVP LIMITED
CIN: L74999MH1929PLC001503
Regd. Office: Shashikant N Redji Marg, Ghorapdeo, Mumbai - 400 033
Tel : +91-22-35075360, Email : ivpsecretarial@ivpindia.com, Website : www.ivpindia.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024
(₹ in lakhs, except EPS)

Particulars	Quarter Ended		Year Ended
	30.06.2024 Unaudited	30.06.2023 Unaudited	
Total Income from Operations	13,826	13,958	54,610
Net Profit before Tax and Exceptional Items	442	168	1,663
Net Profit before Tax after Exceptional Items	442	168	1,663
Net Profit after tax	343	119	1,228
Total Comprehensive Income for the period	358	139	1,248
Equity Share Capital	1,033	1,033	1,033
Other Equity			11,929
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (not annualised)			
Basic and Diluted	3.32	1.15	11.89

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange Websites: www.bseindia.com and www.nseindia.com and on the company's website: www.ivpindia.com.
- The above unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 8, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of above Financial Results.

Sd/-
Mandar P. Jeshi
Whole Time Director and CEO

Place : Mumbai
Dated : August 8, 2024

KBS INDIA LIMITED
CIN: L51900MH1985PLC035718
Registered Add: 502, Commerce House, 140 Nagindas Master Rd, Fort, Mumbai-400001. Tel: 40362626/40362727; Fax: 40362618
Website: <http://kbs.co.in/> | Email Id: chandu.kbs@outlook.com

NOTICE

Notice is hereby given that the 38th Annual General Meeting (38th AGM) of the Members of KBS India Limited will be held on Friday, August 30, 2024 at 04:30 P.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the 38th AGM. The Company has sent the Annual Report along with Notice convening 38th AGM on Friday, August 30, 2024, through electronic mode to all the Members whose e-mail IDs are registered with the Company's Registrar & Share Transfer Agent, M/s. Link Intime India Private Limited/ Depository Participant (s) in accordance with the Circular issued by the Ministry of Corporate Affairs vide Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/ 2020 dated May 05, 2020, Circular No. 22/2020 dated June 15, 2020, Circular No. 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 39/2020 dated December 31, 2020, and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and Circular No. 10/ 2021 dated June 23, 2021 ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) ("Circulars"). The Annual Report along with the Notice convening the AGM is also available on the website of the Company at www.kbs.co.in, website of the stock Exchanges i.e. BSE Ltd. and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 23rd August, 2024 to Friday, 30th August, 2024 (both days inclusive) for the purpose of 38th AGM of the Company.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members are provided with the facility to cast their vote electronically through e-voting services provided by the CDSL as set out in the 38th AGM Notice. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, 23rd August, 2024 ("cut-off date").

The remote e-voting period commences on Tuesday, 27th August, 2024 at 09:00 A.M. and will end on Thursday, 29th August, 2024 at 5:00 P.M. During this period, the Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter.

Those Members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

The manner of remote e-voting and voting at the AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the 38th AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as on the cut-off date, may obtain the log in ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com. However, if he/she is already registered with CDSL for remote e-voting, then he/she can use his/her existing User ID and password for casting the votes.

In case Member(s) have not registered their e-mail addresses with the Company/Depository, please follow the below instructions to register e-mail address for obtaining Annual Report and login details for e-voting-

- For members holding shares in Physical mode - please provide necessary details like Folio No., Name of shareholder by e-mail to chandu.kbs@outlook.com.
- Members holding shares in Demat mode can get their E-mail ID registered by contacting their respective Depository Participant or by e-mail to chandu.kbs@outlook.com.

In case you have any queries pertaining to e-voting, members may refer Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Authorised Representative, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatall Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or call 1800225533

Sd/-
Tushar Suresh Shah
Managing Director
DIN: 01729641

Place: Mumbai
Date: 08.08.2024

SHARDUL SECURITIES LIMITED
CIN: L50100MH1985PLC036937
Regd. Office: G-12, Tulsiani Chambers, 212, Nariman Point, Mumbai 400021
Phone: +9122 46032806/ 22 46032807
Website: www.shardulsecurities.com Email id: investors@shriyam.com

NOTICE TO SHAREHOLDER

This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer & Refund) Amendment Rules, 2016 ("Rules") as amended to date. Complying with the requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders who have not claimed their dividend for seven consecutive years commencing from financial year 2016-17 whose shares are liable to be transferred to the IEPF under the said Rules for taking appropriate action.

The Company has also uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at <http://www.shardulsecurities.com>. Shareholders are requested to refer to the Company's website to verify the details of uncashed dividends and the shares liable to be transferred to IEPF.

Concerned shareholders may note that both the unclaimed dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders within time mentioned in notice, the Company shall, with a view of adhering to the requirements of the Rules, transfer the shares to IEPF by the due date as per the procedure set out in the Rules, without any further notice. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules.

To claim both the unpaid dividend and shares or in case you need any further information/clarification, please write to or contact our RTA, M/s. Link Intime India Pvt. Ltd., C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai-400083. Tel No.: 8108116767/022 49186000, E-mail: iepf.shares@linkintime.co.in. Please provide following details in all your communications: 1. Name of the Company, 2. Folio No. or DP ID and Client ID, 3. Name of Shareholder, 4. Contact No., 5. Email ID. Also provide self-attested KYC documents of the shareholder like PAN, cancelled cheque leaf and latest utility bill as address proof.

Place: Mumbai
Date: 09-08-2024

For Shardul Securities Limited
Sd/-
Daya Bhalia
Director & Company Secretary

कनरा बैंक Canara Bank
CIN: L00000IN1907PLC000000

KOPRI COLONY BRANCH (266)-5 STAR BUILDING, GROUND FLOOR, OPP RAILWAY STATION THANE(EAST), KOPRI COLONY,THANE E- 400603

Branch Ref :RO/LEGAL /SARFAESI/07/2024/KC Date :03.08.2024

NOTICE

Where as the under signed being the Authorised Officer of the Canara Bank under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 22.04.2024 (calling upon the borrower **Mr. UTTAM JANARDAN SHINGOTE & Mrs.SHOBHA UTTAM SHINGOTE**, in as EMT OF FLAT NO.201 & 301,SY.NO.3182/36,BUILDING NO:1,CRYSTAL AREA,RIDDHI SIDDHI COMPLEX,VILLAGE TAKAI,KHALAPUR,MAHARASHTRA-410203, to repay the amount mentioned in the notice, being **RS. 45,69,178.32 Rupees Forty Five Lakhs Sixty Nine Thousand One Hundred Seventy Eight And Thirty Two paisa only**) plus unapplied interest and charges within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and public in general, that the under signed has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him /her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rules on this **03 day of August of the year 2024**.

The security interest on the secured assets is duly registered with **CERSAI with cersai id-400068392935 and cersai registration date-22.02.2022**.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **CANARA BANK, KOPRI COLONY Branch** for an amount of **Rs.47,22,643.32(Rupees Forty Seven Lakhs Twenty Two Thousand Six Hundred Forty Three and Thirty two paisa only)** and interest thereon.

Description of the Immovable Property
FLAT NO.201 & 301,SY.NO.3182/36,BUILDING NO:1,CRYSTAL AREA,RIDDHI SIDDHI COMPLEX,VILLAGE TAKAI, KHALAPUR, MAHARASHTRA-410203

Date : 03.08.2024
Place : KHALAPUR

AUTHORISED OFFICER
CANARA BANK

LADDERUP FINANCE LIMITED
CIN: L67120MH1993PLC074278
Regd. Of: A-102, Hallmark Business Plaza, Sant Dyaneshwar Marg, Opposite Guru Nanak Hospital, Bandra (East), Mumbai-400051, Maharashtra
Website: www.ladderup.com; Email: investor@ladderup.com; Tel: +91 22 42466363 and Fax: +91 22 42466364

NOTICE OF THE 31st ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting ("AGM") of the Members of Ladderup Finance Limited ("the Company") will be convened on **Friday, 13th September, 2024 at 03:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM")** only without the physical presence of members at a common venue to transact the ordinary business and special business as set out in the Notice convening the AGM, in compliance with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India and other applicable provisions of the Companies Act 2013 and SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015. The Company will send the Annual Report for FY 2023-24 along with the said Notice through electronic mode (i.e., e-mail) to those Members whose e-mail addresses are registered with the Depository Participant, and the Company/the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"). The Annual Report of the Company for the FY 2023-24 along with Notice of AGM and e-voting instructions will be available on the Company's website at www.ladderup.com, on BSE Limited at www.bseindia.com and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

Book Closure

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 42 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 07th September 2024 to Friday, 13th September 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide the Members with the facility to cast their votes electronically ("remote e-voting") as well e-voting at AGM through e-voting services of NSDL in respect of all the businesses to be transacted at the AGM. The procedure to cast vote using e-voting system of NSDL will be described in the Notice of AGM.

The remote e-voting period commences at 09:00 a.m. on Monday, 09th September 2024 and ends at 05:00 P.M. on Thursday, 12th September 2024. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting right of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on Friday, 6th September, 2024 ("cut-off date").

Members may note that only persons whose name appear in the Register of Members, or the list of beneficial owners furnished by the Depositories/RTA as on the aforesaid cut-off date shall be entitled to vote on the resolutions as set out in the Notice. Once the vote on a resolution is cast by a Member, he/she shall not be allowed to change the same subsequently. The Members who have cast their votes through remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The members attending the AGM through VC/OAVM facility who have not cast their votes through e-voting will be able to vote during meeting through electronic voting facility on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com.

Any person, who acquires the share(s) of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice of AGM and holds the share(s) as on the cut-off date, can also cast their vote through remote e-voting facility on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com.

The Members of the Company who have not registered their e-mail address can register the same as per the following procedure:

- The Members holding shares in physical form may get their e-mail addresses registered with the RTA, at https://lilplvb.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html or mail to investor@ladderup.com by providing details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, mobile number and e-mail id and also upload the image of share certificate in PDF or JPEG format, (upto 1MB).
- The Members holding shares in Demat form may also temporarily register their e-mail addresses with the RTA, at https://lilplvb.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html or mail to investor@ladderup.com by providing details such as Name, DPID/Client ID, PAN, mobile number and e-mail id. It is clarified that for permanent registration of e-mail address, the Members are requested to register the same with their respective Depository Participant.

In case of any queries, with respect to remote e-voting, members may refer to Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022-4886 7000 or can contact NSDL on evoting@nsdl.com.

For Ladderup Finance Limited
Sd/-
Dhiraj Gupta
Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai
Date: 09th August 2024

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificates for 199773, 199774 and Distinctive No.7447190520, 7447190521 - 7447190540 Equity Shares Nos. 670 under the Folio No. 02538113 of STATE BANK OF INDIA standing in the names of MRS. SEEMA DILIP NADKARNI & MR. DILIP MANGESH NADKARNI have been lost or mislaid and the undersigned have applied to the Company to issue duplicate Certificate for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad - 500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate.

Name(s) of Shareholder(s)
1. MRS. SEEMA DILIP NADKARNI
2. MR. DILIP MANGESH NADKARNI

Date : 01/08/2024
Place : Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that My client Mrs. Rozita Pinto is the owner of the Residential Premises bearing Flat No. 303, located on the 3rd Floor, Arkade Earth Bluebell Co - Operative Housing Society Limited, Opp. Nitco Tiles, Kanjur Village Road, Kanjurmarg (East), Mumbai- 400042. The chain of agreements is (1) Agreement For Sale dated 24.08.2020 between (i) M/S. Arkade Developers Private Limited and (ii) Mrs. Anika Prakash Modhava and Mr. Devesh Misra. (2) Agreement For Sale dated 30.07.2024 between (i) Mrs. Anika Prakash Modhava and Mr. Devesh Misra and (ii) Mrs. Rozita Pinto. The said First original Agreements for Sale dated 24.08.2020 having Index 2 no. KRL-1/5635/2020, Pavati no. 6367 is lost and misplaced and even after diligent search the same is not traceable.

Any person/s in custody of the said agreements Pavati no. 6367 or having any claim against or to the above mentioned Residential premises or any part thereof, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, possession, tenancy, inheritance, lease leave and license, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with the supporting documents to the undersigned at the address at office no. 105, Gupta Bhawan, R.R.T. Road, Near Gantra Hospital, Mulund(W), Mumbai-400080 within a period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which it shall be construed as having been non-existent/ waived/ abandoned.

Sd/-
Jethwa Jigisha Ashwin
Advocate

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that **JYOTIKA JAYKUMAR SANKHE** is seized and possessed of A Residential Flat No.410, on the 4th floor, in Wing B, in Varu Enclave situated at Village Virar (East) and in the Taluka limits of Vasai and in the Registration District of Palghar (brevity sake "Property").

The notice is given to the public at large calling upon all or any person/s having any claim in respect of the said property, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance possession, lease, lien or otherwise, howsoever are hereby requested to inform the same in writing to the undersigned having address at Office No.40, 6th floor, Onlooker Building, Sir. P. M. Road, Fort, Mumbai 400001, within 07 (Seven) days from the publication of this notice, failing which, the claim of any such person/s will be deemed to have been waived and abandoned.

Sangeeta Karkera
Place: Mumbai

'FORM 'Z'
Date: 10.08.2024
(See-Sub Rule [11(d-1)] of rule 107)

Possession Notice For immovable Property

Whereas the undersigned being the Recovery Officer Of the "Daryasagar Sahakari Patpedhi Ltd" under the "Maharashtra Co-operative society Rules, 1961" issued a demand notice dated 18.07.2023 calling upon the judgment debtor **Mr. Swapnil Kalurama Mate/ Mr. Kaluram Tukaram Mate** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 26,33,466/- (Rupees-Twenty Six Lac Thirty Three Hundred Four Hundred Sixty Six Only)** with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated: 23.10.2023 and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of power conferred on him under rule 107[11 (d- 1)] of "Maharashtra Co-operative society Rules, 1961" on this 07.11.2023.

The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the **Mr.Swapnil Kalurama mate/Mr.Kaluram Tukaram Mate "Daryasagar Sahakari Patpedhi Ltd"** for an amount **Rs. 25,25,532/-(Rupees-Twenty Five Lac Twenty Five Thousand Five Hundred Thirty Two Only)** and interest thereon.

Description of immovable Property

This is land : 1) House No.153, Mumbai-Pune Road, At. Khanawale (poyanje), Tal. parvel, Dist: Raigad.

Sd/-
(Shri. A. H. More)
Recovery Officer,
c/o Daryasagar Sahakari Patpedhi Ltd. Mumbai
Maharashtra co-op society Act.1960
Rules 1961 Rules 107

Date: 10.08.2024
Place: Mumbai

'FORM 'Z'
Date: 10.08.2024
(See-Sub Rule [11(d-1)] of rule 107)

Possession Notice For immovable Property

Whereas the undersigned being the Recovery Officer Of the "Daryasagar Sahakari Patpedhi Ltd" under the "Maharashtra Co-operative society Rules, 1961" issued a demand notice dated 18.07.2023 calling upon the judgment debtor **Mr. Swapnil Kalurama Mate/ Mr. Kaluram Tukaram Mate** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 26,33,466/- (Rupees-Twenty Six Lac Thirty Three Hundred Four Hundred Sixty Six Only)** with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated: 23.10.2023 and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of power conferred on him under rule 107[11 (d- 1)] of "Maharashtra Co-operative society Rules, 1961" on this 07.11.2023.

The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the **Mr.Swapnil Kalurama mate/Mr.Kaluram Tukaram Mate "Daryasagar Sahakari Patpedhi Ltd"** for an amount **Rs. 25,25,532/-(Rupees-Twenty Five Lac Twenty Five Thousand Five Hundred Thirty Two Only)** and interest thereon.

Description of immovable Property

This is land : 1) House No.153, Mumbai-Pune Road, At. Khanawale (poyanje), Tal. parvel, Dist: Raigad.

Sd/-
(Shri. A. H. More)
Recovery Officer,
c/o Daryasagar Sahakari Patpedhi Ltd. Mumbai
Maharashtra co-op society Act.1960
Rules 1961 Rules 107

Date: 10.08.2024
Place: Mumbai

Municipal Council Sillod
नगरपरिषद सिल्लोड जिल्हा चक्रवर्ती संभाजीनगर
Phone No-02430-222467/222560 • Email id: csillod@gmail.com
जा.क्र. तपसि/बांधकाम/निस्-01/2024-25/1046 दिनांक : 09.08.2024

E-Tender Notice - 01 Year 2024-25

Online E-Tender in B-2/SBD Format is invited By Chief Officer Municipal Council Sillod for the work of proposed Construction of Road Development Project in Sillod City Tq. Sillod Dist. Chhatrapati Sambhajnagar in the state of Maharashtra. Estimated Cost of work is Rs.39,13,21,222/- the e-Tender details are available on www.mahatenders.gov.in

All relevant dates will be as per the tender published in web portal www.mahatenders.gov.in The municipal council reserves the right to reject any or all tenders without assigning any reason.

Tender submission start date 10.08.2024 and tender submission end date 26.08.2024.

Sd/-
Municipal Engineer
Municipal Council
Sillod

Sd/-
Chief Officer
Municipal Council
Sillod

Date:- 09.08.2024

PSPCL Punjab State Power Corporation Limited

Regd. Office: PSEB Head Office, The Mall Patiala- 147001
Corporate Identity No. U40109PB2010SGC03813,
Website: www.pspcl.in (Contact No. 96461-17606)

E-Tender Enquiry No: 202/MM-ITGM-129(V)/O&M/GHTP/2024
Dated 08-08-2024.

Dy.Chief Engineer, Mechanical Maintenance Circle-I/GHTP, Lehra Mohabbat invites e-tender for "Machining of turbine valves bushes & replacement of valve bush plus machining of 210 MW Unit-II and 250 MW Unit-III of GHTP, Lehra Mohabbat".

For detailed NIT & tender specification please refer to <https://eproc.punjab.gov.in> from 08-08-2024 at 18:00 Hrs onwards.

Note:- Corrigendum and addendum, if any, will be published online at <https://eproc.punjab.gov.in>.

76155/12/3272/2023/36562 RTP 65/24

'FORM 'Z'
Date: 10.08.2024
(See-Sub Rule [11(d-1)] of rule 107)

Possession Notice For immovable Property

Whereas the undersigned being the Recovery Officer Of the "Daryasagar Sahakari Patpedhi Ltd" under the "Maharashtra Co-operative society Rules, 1961" issued a demand notice dated 18.07.2023 calling upon the judgment debtor **Mr. Atul Dilip Pawar/Mr.Dilip Shankar Pawar** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 65,01,477/-(Rupees- Sixty Five Lac One Thousand Four Hundred Seventy Seven Only)** with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated: 23.10.2023 and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of power conferred on him under rule 107[11 (d- 1)] of "Maharashtra Co-operative society Rules, 1961" on this 07.11.2023.

The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the **Mr.Atul Dilip Pawar/Mr.Dilip Shankar Pawar "Da ryasagar Sahakari Patpedhi Ltd"** for an amount **Rs. 61,76,440/-(Rupees-Sixty One Lac Seventy Six Thousand Four Hundred Forty Only)** and interest thereon.

Description of immovable Property

This is land : 1) Plot No.1 Of Survey No.128 & Hissa No.1B is situated at village kirawali on karjat- kalian Roa, Mauje- Kirawali, Tal-Karjat, Dist-Raigad.
2) Flat No.201 on 2nd floor & Shop No.14/15 of Bldg Known as Rameshwar Apartment is situated at Kacheri Road near UCO Bank Station Road, Tal- Karjat, Dist-Raigad.

along with its furniture, fixture lying being therein the said mortgaged property.

Seal
Sd/-
(Shri. A. H. More)
Recovery Officer,
c/o Daryasagar Sahakari Patpedhi Ltd. Mumbai
Maharashtra co-op society Act.1960
Rules 1961 Rules 107

Date: 10.08.2024
Place: Mumbai

50 years of
substance over
sensation.

Business Standard

Curbs on e-devices to impact 50% of US-bound flyers

50 Years of Insight

